

Date: 13/11/2025

To,

The Manager BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai -400001

BSE Scrip ID – VIVIDHA BSE Scrip Code - 506146 The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

ISIN Code- INE370E01029 NSE Scrip code - VIVIDHA

# Sub.: Submission of Newspaper Clipping regarding to publication of extract of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended on 30<sup>th</sup> September, 2025.

In pursuant to regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of 'Newspaper Advertisement', regarding publication of extract of Un-Audited Financial Results for quarter and half year ended on 30<sup>th</sup> September, 2025, which was approved in the meeting of the Board of Directors of the Company held on Tuesday, 11<sup>th</sup> November, 2025, Published on 13<sup>th</sup> November, 2025 in Active Times (English Edition) & Mumbai Lakshdeep (Marathi Edition).

Kindly take the same on your record and acknowledge receipt of the same.

Thanking You Yours Faithfully

For Visagar Polytex Limited

Tilokchand Kothari Managing Director DIN: 00413627

VISAGAR POLYTEX LIMITED

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given in general tha Bhingarde D/o Mr. Sanjay Pandurang Bhingarde has agreed to purchase Flat No. 1402, on 14th Floor, "E" - Wing, admeasuring 398 Sq. Ft., Carpet area, in the building known as "Hubtown Greenwoods E Co-operative Housing Society Ltd. situated at Pokhran Road No. 1, Near Singhania High School, Vartak Nagar, Thane (W) - 400606, Constructed on land bearing Survey No. 215, Hissa No. 1 & 2, 216 & 218, at Village Majiwade, Tal. & Dist. Thane along with 10 fully paid-up Shares o Rs. 50/- each being Share Certificate No. 52 bearing its distinctive Nos. 51 to 520 (both inclusive) from **Mrs** Shubhangi Bipin Mashilkar & Mr Bipin Bharat Mashilkar vide Nno TNN-12/17442/2025 the said Flat is ree from all encumbrances, claims and demands. Subject to Housing Loan of IDBI Bank Ltd.

The said flat originally purchased by Mr. Praseed Kumar & Mrs. Shaina R Raj (Purchaser/s) from M/s. Ackruti City Limited (Akruti Nirman Limited (Developers/Promoters) vide Agreement for Sale dated 31.12.2009 registered under No. TNN 5/02670/2010 dated 15.03.2010.

The said Mrs. Shaina R. Rai expired o 23.03.2012 leaving behind, Mi Praseed Kumar (Husband) and Mst Nikshay Praseed (Minor Son).
The said Mr. Praseed Kumar with the

confirmation of M/s. Hubtown Limited (Ackruti City Limited) sold and transferred the said Flat to Mrs Shubhangi Bipin Mashilkar & Mr. Bipin Bharat Mashilkar vide Agreement for Sale dated 25.09.2013 registered nder Sr. No. TNN-5/9734/2013

ALL PERSONS having any claim or right in respect of the said property or any part thereof by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien license, gift, exchange, trust possession or encumbrance o otherwise howsoever are hereby required to inform the same in writing supported with the original documents to the undersigned having Office at: Shop No. B-1/19, Lower Ground Floor, Target Mall, Opp. Raj Mahal Hotel, Chandavarkar Road, Borivali West, Mumbai - 400092 within Fourteen (14) days from the date o publication of this notice, failing which the claim or claims, if any of such person or persons shall be considered to have been waived and/ o

Dated this 13th day of November, 2025 Davashankar Yadav. Advocate, High Court

#### **PUBLIC NOTICE**

**NOTICE** is hereby given to public at large by Fellowship Apartments Co-Operative Housing Society Limited having its address at Rose and Jasmine Building, Fellowship Apartments CHSL,

Pestom Sagar, Road No.4, Chembur, Mumbai- 400089 (said Society) have in their possession a photocopy of

the registered Indenture dated 15th September, 1972 bearing registration no. 5054 of 1972 and a photocopy of the registered Indenture dated 31st July 1972 bearing registration no. 4270 of 1972, both within the Registration Sub-District and District of Mumbai City

and Mumbai Suburban, 'M' Ward

(said registered Indentures), by which one Mr. Nanalal Juthabhai Vyas had transferred, sold and conveyed unto the said Society, all that piece and parcel of Plot No. 15 and Plot No. 16, and CTS Nos. 600 and 601 situate lying and being at in the Registration District and Sub-District of Bombay City and Bombay

Suburban admeasuring an area of about 2917.01 Sq.mtrs. as per Conveyance Deed – 2986.41 Sq. mtrs. or thereabouts and under Ward No. "M-West" respectively as more particularly mentioned in the said registered Indentures.

However the original registered Indentures have been lost/ misplaced by the said Society while in their exclusive custody Inspite of due diligence the registered Indentures could not be found.

Any transaction/ dealing in respect of o in the form of any right, title and interest in the said Property or any part thereof by way of mortgage by deposit of original title deeds, mortgage, charge, lien, sale, assignment, transfer of development rights, development agreement / joint development agreement / joint venture gift, lease, leave & license, inheritance exchange, trust, possession, adverse possession, easement, maintenance. attachment, injunction by any Court, Tribunal or any other Quasi- Judicial Authority, lis pendens or otherwise

public at large is unacceptable nenforceable, invalid, illegal, infructuous null & void and void ab initio and the said Society and/ or Managing Committee of the said Society and/or any of its

howsoever made/ done by any person i

member/s shall not be responsible. liable accountable, answerable to any such person, whether directly and / or indirectly in any capacity or in any manner

whatsoever in nature, which please note Any person, having the rightful / wrongfu possession / custody of the original registered Indentures shall forthwith handover the same at the address

#### SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of land together with Buildings Rose and Jasmine, Fellowship Apartments CHSL Pestom Sagar, Road No.4, Chembur. Mumbai- 400089, who are claiming to be the Lessee ('said Lessee'), in respec of all that piece and parcel of plot of land marked as B-I on the Property Card, pearing Plot No. 15 and 16 and CTS Nos 600 and 601 situate lying and being at it the Registration District and Sub-District of Bombay City and Bombay Suburban admeasuring an area of about 2917.01 Sq. mtrs. as per Conveyance Deed-2986.41 Sq. mtrs. or thereabouts and under Ward No. "M-West" and bounded

as follows: On or towards East by Rekha Renu Apartment On or towards West by Paman Apartment On or towards North by Shinde Building / 60 Ft Road (Rd. No.4) On or towards South by :

Satyavati Sadan Dated this 13th day of November, 2025.

Hon.Secretary / Hon.Chairman For Fellowship Apartments CHSL, Rose and Jasmine Building, Fellowship Apartments CHSL. Pestom Sagar, Road No.4, Chembur, Mumbai- 400089

### CHANGE OF NAME

Vaishali legally wedded Spouse of No. 2797177N Ex Sepoy Katare Dilip Sahadev Resident of Flat No-504 5th Floor, Shree Ganesh Apartment Plot No-133, Kalundre, Panvel Pincode - 410221. I have changed my Name from Vaishali to Vaishali Dilip Katare as vide affidavit No EF 175481 Dated :- 13/11/2025

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a large that Mr. Dhanesh N. Jhaveri riginal Member of Gokul Accord CHS Ltd., was the sole owner and member respect of Flat No. 303, D-Wing admeasuring 428 sq.ft., 3rd Floor "Gokul Accord CHSL", Thakur Complex Kandivali (East), Mumbai-40010 (hereinafter referred to as "the said Flat") holding Share Certificate No. 10C comprising 5 (Five) shares, bearing nos 546 to 550, of Rs. 50/- each, in the capital of Gokul Accord CHSL, expired on 27/09/2025 without any registere

Now Mrs. Anjali D Jhaveri (wife) bein the legal heir and Releasee under the registered Release Deed dated 7/11/2025 has applied to the Society fo transfer of membership of the deceased in her name

Therefore, the Society hereby invite claims and/or objections, if any, from an person(s) having a right, title, interes laim or objection in respect of the sa Flat, within 14 days from the date of this publication. In case no claims/objection are received, the Society shall proceed to transfer the said shares and interest the deceased Original Member in the name of the Applicant in accordance with the Bye-laws of the Society, which shall be final and binding.

Hon. Secretary FOR GOKUL ACCORD CHS LTD. Date: 13/11/202

Date: 11.11.2025

#### INDRA JYOTI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Virat Nagar, Virar (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401303

**DEEMED CONVEYANCE NOTICE** Notice is hereby given that the above Society has applied to

this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 26/11/2025 at 2:00 PM. 1. Banwarilal Madanial Jalan 2. M/s. Raj Jeet Builder (Builder) 3. New Sudha Kalash Co.-Op. Hsg. Soc. Ltd. 4. Sunita Co.-Op. Hsg. Soc. Ltd. And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further

### Description of the property -

ı	Village : Virar, Tal. Vasai, Dist. Palghar									
ı	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area						
ı	402A	01 (Part)	191	418.31 Sq. Mtr.						
	Office : Administ 206, 2nd Floor, K Palghar-Boisar R Tal. & Dist. Palgh	olgaon, load, ar.	SEAL (Comp	Sd/- Shirish Kulkarni) etent Authority & District						

### NEW SUDHA KALASH CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Add: - Virat Nagar, Virar (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401303 **DEEMED CONVEYANCE NOTICE** 

Notice is hereby given that the above Society has applied to

this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 26/11/2025 at 2:00 PM.


1. Abid Abdul Gafoor Qureshi (M/s. Ruby Developers)
2. M/s. Amit Associates (Builder) 3. Indra Jyoti Co.-Op. Hsg. Soc. Ltd. 4. Sunita Co.-Op. Hsg. Soc. Ltd. And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

### Description of the property - Village: Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

village . viral, rai. vasal, bist. r algilai								
Survey No.	Hissa No.	Plot No.	Area					
402A	01 (B)	189 & 190	929.21 Sq. Mtr.					

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road. Tal. & Dist. Palghar. Date: 12/11/2025

Sd/-(SEAL) (Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar





For Visagar Polytex Limited Tilokchand Kothar Chairman & Managing Director

## **AGRIVENTURES LIMIT**

(Formerly known as Blue Pearl Texspin Limited) CIN - L46209MH1992PLC069447

Registered Office: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai-400009, Maharashtra, India Mobile No.: +91 9081189927 • Email: bluepearItexspin@gmail.com • Website: www.bluepearItexspin.com

### **UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2025**

Sr.	Particulars	Q	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
No		00/00/0005	00/00/0005	100/00/0004	00/00/0005	00/00/0004	04/00/0005
-		30/09/2025	30/06/2025	30/09/2024	30/09/2025	30/09/2024	31/03/2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	1,243.62	1,178.93	745.96	2,422.55	1,361.88	3,532.98
2	Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and / or Extraordinary items)	37.11	35.34	48.64	72.46	82.31	77.47
3	Profit / (Loss) for the period (before Tax after						
	Exceptional and / or Extraordinary items)	37.11	35.34	48.64	72.46	82.31	77.47
4	Profit / (Loss) for the period (after Tax,						
	Exceptional and / or Extraordinary items)	27.83	26.50	36.46	54.34	61.70	64.47
5	Total Comprehensive Income for the Period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after						
	Tax) & other Comprehensive Income (after Tax)]	27.83	26.50	36.46	54.34	61.70	64.47
6	Paid Up equity share capital						
	(Face Value of Rs. 10/- each)	6,025.60	6,025.60	25.60	6,025.60	25.60	6,025.60
7	Basic and Diluted EPS (Not Annualized) (Rs.)						
	Basic	0.00	0.00	14.24	0.01	24.10	0.01
	Diluted	0.00	0.00	14.24	0.01	24.10	0.01
Not	res: (1) Based on the recommendations of the Audit Co	mmittee and th	e Board of Dire	ctors at their re	snective Meeting	ns held on 11th N	ovember 2025

lotes: (1) Based on the recommendations of the Audit Committee and the Board of Directors at their respective Meetings held on 11th November 2025 pproved the standalone Unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2025 along with Limited Review Report a: quired under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The result is also available on the website the Stock Exchange(s) and the listed entity at www.bluepearltexspin.com

Place: Mumbai Date: 11/11/2025

(a) Basic (not annualized)

(b) Diluted (not annualized)

Date: 12/11/2025



For, Blue Pearl Agriventures Limited, Sd/- Rishikumar Gosai Managing Director - DIN: 10218840

### PREMIER CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Off.: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400030 | Ph.: 0731- 4241914 | Fax: 0731-4241999 E-mail: premiercapservices@gmail.com | Website: www.premiercapitalservices.in | CIN: L65920MH1983PLC030629

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR **ENDED 30TH SEPTEMBER, 2025** (Rs. In lacs Except Per Share data QUARTER ENDED YEAR TO DATE YEAR ENDED 30/09/2025 30/06/2025 30/09/2025 30/09/2025 30/09/2024 31/03/2025 **Particulars** Un-audited | Un-audited | Un-audited Un-audited Un-audited Audited Total Income From Operations (Net) 16.33 11.97 19.72 28.30 39.22 77.60 Net Profit/(Loss) before exceptional and Extraordinary items & tax (1-2) -4.51 -16.77-5.00-21.28 -8.88 -9.00 Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items) -4.5° -16.77 -21.28 -8.88 -9.00 -5.00Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items) -4.5° -16.77-5.00 -21.28 -8.88 -9.00 Total comprehensive income for the period -21.28 -4.51 -8.88 -16.77-5.00-9.00 Paid-up equity share capital (face value of Rs. 1 each) 370.6 370.61 370.61 370.61 370.61 370.61 Reserves excluding Revaluation Reserve Earnings Per Share (for continuing and discontinued operations)

NOTES: (1) The above financial results have been approved and taken on record by the Board of Directors at its meetings held on November 12 2025. (2) The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 3 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the Quarte and half year ended September, 2025 of the Company are available on the Stock Exchange website. viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz www.premiercapitalservices.in. (3) The company is engaged mainly in manufacturing and trading of dairy oroducts and as such is the only reportable segment as per Ind AS 108 (Operating Segments). The geographical segmentation is not relevant as th Company mainly operates within India. (4) Previous figures have been reclassified / regrouped wherever necessary. (5) There are no exceptional c For and on behalf of the Board of Directors of Extra-ordinary items.

(0.01)

(0.01)

(0.05)

(0.05)

Premier Capital Services Ltd. Sd/-Manoj Kasliwal (Director)

DIN: 00345241

(0.06)

(0.06)

(0.01)

(0.01)

(0.02)

(0.02)

(0.02)

## **Read Daily Active Times**

### B FINSERV

#### **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra - 411014

Branch Office:4th Floor, Sumangal House, Block NO. 8, Near Supreme Kidney Care Hospital, Sadhu Vaswani Road, Near MICO Circle, Nashik-422001 AUTHORIZED OFFICER'S DETAILS: NAME Sandesh Amin/ EMAIL ID: sandesh.amin@bajajhousing.co.in MOB NO. 8806011411

#### APPENDIX IV -A [Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of the Security Interest Act 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken over by the Authorized Officer of the Bajaj Housing Finance Ltd (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse Basis" for recovery of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to Baja

lousing i marice Ltd as detailed below.	
Details of Borrower/Co Borrowers /Guarantor(S) and Loan Details	Description of The Movable Properties
AN:- H407HHL0217794,	SCHEDULE PROPERTY
1407HLT0227045 & H407HLT0227046	All that piece and parcel of the
. Sagar Devidas Randhir (Borrower)	immovable property being Flat No.
2. Rutuja Sagar Randhir	201, Area admeasuring about 635
Co-Borrower)	Sq. Fts.i.e. 59.01 Sq. Mtrs, Built up
Both At Flat No 201 Keshar Apartment,	area on the Second Floor, Shree
Morya Park Kharjul Nagar, Sinnar Phata	Moraya Park, Keshar Building, A

Nashik Road, Nasik-422101 Outstanding Amount - Rs. 34,43,724/-(rupees Thirty Four Lakhs Forty Three housand Seven Hundred Twenty Four Only) As On 12/11/2025 Along With Future Interest And Charges Accrued W.e.f. 12/11/2025

Sq. Fts.i.e. 59.01 Sq. Mtrs, Built up area on the Second Floor, Shree Moraya Park, Keshar Building, A Wing, Survey No. 259/3/2, (Old 17,78,281/- (Rupees Seventeen Lakhs Seventy Sham Khajrul Land & South- Part of Sy No. 259

Details of E Auction E-auction date :- 29/11/2025 between 11:00 an Last date of submission of Earnest Money **Deposit (EMD) with KYC is** :- 28/11/2025 up to 5:00p.m. (IST.)

Survey No. 259 (259/3) Behind Gajanan Park, Kharjul Mala, Nashik Road, Mouje Nashik-422101, Butted & Bounded on East-Survey No. 258, West-Part of Sy No. 259, North- Property Of Symul Land & South-Part Sham Kharjul Land & South-Part Five Thousand Only) % of Reserve Price.

DCB BANK

Terms and Conditions of the Public Auction are as under: •The Secured asset will not be sold below the Reserve price. •The Auction Sale will be online through e-auction portal. •The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 29/11/2025 from 11:00 AM to 12:00 PM with unlimited auto extension of 5 minutes each. •For detailed terms and conditions please 

Date: 13.11.2025 Place:- NASHIK

#### **DCB Bank Limited**

Registered Office:- DCB Bank Ltd., 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Retail Asset Collection Department: - 1st Floor, Huma Mall, L.B.S. Marg,

Kanjur Marg (West), Mumbai - 400078.

**E-AUCTION SALE NOTICE** 

(Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen Of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), co-borrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the possession under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details: – The property will be sold "as is where is", "as is what is", "as is how is", "whatever there is "& on a "No Recourse" basis without any kind of warranties & indemnities.

Name of Borrower(s) and Co-borrower(s), Guarantor(s)	Reserve Price (Rs.)	EMD (Rs.)	Date & Time of E-Auction	Type of Possession			
Mr. Aditya A Sathe Ms. Shweta A Sathe	1510865/-	151087/-	29/11/2025 & 11:00am to 1:00pm	Physical			
Mr. Rajesh N. Sapaliga Mrs. Babitha Rajesh Sapaliga	848836/-	84884/-	29/11/2025 & 11:00am to 1:00pm	Physical			
Description of the Immovable Property: All That Piece and Parcel of Flat No. 001, Ground Floor, Prem Paradise, Survey No. 5, Hissa No. 9, Kopar Gaon Road, Kopar Village, Dombivali (West), Thane - 421202. (The Secured Assets)							
Abdulaziz Aq Farooqui  Ms Rizwana Abdul Aziz Farooqui  Ms Rizwana Abdul Aziz Farooqui  MS Future Fitness Gymkhana Thorugh Its Properietor  Mr. Abdulaziz Aq Farooqui  1. 3996000/- 2. 3996000/- 2. 3996000/- 11:00am to 1:00pm							
	Co-borrower(s), Guarantor(s)  Mr. Aditya A Sathe  Ms. Shweta A Sathe  Ms. Shweta A Sathe  Description of the Immovable Property: All That Piece and Pa  Kanchangaon, Shankeshwar Road, Thakurli (E), Taluka Kalyan, Di  Mr. Rajesh N. Sapaliga  Mrs. Babitha Rajesh Sapaliga  Description of the Immovable Property: All That Piece and Parc  No. 9, Kopar Gaon Road, Kopar Village, Dombivali (West), Thane -  Abdulaziz Aq Farooqui  Ms Rizwana Abdul Aziz Farooqui  MS Future Fitness Gymkhana Thorugh Its Properietor	Co-borrower(s), Guarantor(s)  Mr. Aditya A Sathe  Ms. Shweta A Sathe  Ms. Sapaliga  Mr. Rajesh N. Sapaliga  Mrs. Babitha Rajesh Sapaliga  Mrs. Babitha Rajesh Sapaliga  Description of the Immovable Property: All That Piece and Parcel of Flat No. 001  No. 9, Kopar Gaon Road, Kopar Village, Dombivali (West), Thane - 421202. (The Se  Abdulaziz Aq Farooqui  Ms. Rizwana Abdul Aziz Farooqui  Ms. Rizwana Abdul Aziz Farooqui  Ms. Future Fitness Gymkhana Thorugh Its Properietor  2. 3996000/-	Co-borrower(s), Guarantor(s)  Mr. Aditya A Sathe  Ms. Shweta A Sathe  Ms. Shweta A Sathe  Ms. Shweta A Sathe  Ms. Shweta A Sathe  1510865/-  151087/-  Description of the Immovable Property: All That Piece and Parcel of Flat No. 702, 7th Floor,  Kanchangaon, Shankeshwar Road, Thakurli (E), Taluka Kalyan, Dist-Thane, Dombivali - 421201, N  Mr. Rajesh N. Sapaliga  Mrs. Babitha Rajesh Sapaliga  Mrs. Babitha Rajesh Sapaliga  Description of the Immovable Property: All That Piece and Parcel of Flat No. 001, Ground Floo  No. 9, Kopar Gaon Road, Kopar Village, Dombivali (West), Thane - 421202. (The Secured Assets)  Abdulaziz Aq Farooqui  Ms Rizwana Abdul Aziz Farooqui  Ms Rizwana Abdul Aziz Farooqui  Ms Rizwana Abdul Aziz Farooqui  Ms Fiture Fitness Gymkhana Thorugh Its Properietor  2. 399600/-  2. 399600/-	Co-borrower(s), Guarantor(s)  Mr. Aditya A Sathe  Ms. Shweta A Sathe  1510865/- 1510865/- 1510865/- 1510865/- 1510865/- 151087/-			

All That Piece and Parcel of Flat No. 101, 1st Floor, Shree Mayuresh CHSL, Ayre Village, Taluka Kalyan, District Thane, Dombiva (E) - 421201 (The Secured Assets).

) All That Piece and Parcel of Flat No. 102, 1st Floor, Shree Mayuresh CHSL, Ayre Village, Taluka Kalyan, District Thane, Dombival (E) - 421201 (The Secured Assets). (For Sr No. 3 Reserve Price & EMD of Properties as mentioned in Description respectively) For Sr. No. 1 to 3 Date and time of submission of EMD on or before 28-11-2025 up to 05:00 pm with request letter of participation KYC, Pan Card, Proof of EMD at email id - purander.hegde@dcbbank.com. The intending purchasers/bidders are required to

deposit EMD amount either through DD/NEFT/RTGS in the name of the beneficiary, DCB Bank LTD. Inspection Date and Time: 14/11/2025 to 25/11/2025; Between 11:00am to 04:00pm, Contact on Mr. Purander Hegde 8422982868 and Mr. Satish Abhvankar Mob. No.9819756975 Authorized Officers of DCB Bank Ltd.

TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION

Date: 13.11.2025

Place: Thane

The properties are being sold on an "as is where is", "as is what is", "as is how is" & on a "No Recourse" basis without any kind o warranties & indemnities

(2) All Statutory Dues/Attendant Charges/ Other Dues including registration charges, stamp duty, taxes, etc. shall have to be borne by the purchaser and the Authorizes Officer or the bank shall not be responsible for any charges, lien in encumbrances or any other dues to the government or anyone else in respect of the e-auctioned property not known to the bank, the Independent Bidder is advised to make thei own independent enquiries regarding the encumbrances on the property including Statutory Liabilities, Arears of Property Tax, Electricity (3) Contact details: Contact Name: Mr. Nitesh D Pawar 8142000725 and 8142000066. nitesh@bankauctions.in and info@bankauctions.in

on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to detailed terms and conditions of auction sale before submitting their bids refer to the link https://www.dcb.bank.in/cms/showpage/page/customer-corner.

The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider M/s. 4closure (http://bankauctions.in/), Mob. No: 8142000725 and 8142000066 Prospective bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only.

(5) Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed format which is available along-with

the offer/tender document on the website

#### **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED** CIN: L31909MH1983PLC220457

C-325, 3rd Floor, Antop Warehousing Company Limited, Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037.
Phone No.022-27750662, Email: kusammeco.acct@gmail.com, Website: www.kusamelectrical.com

Statement of Unaudited Results for the half year ended 30th September, 2025

						•	s. In Lakh
Sr.	Particulars		ne Quarter e		year	half ended	For the Year Ende
No.	Particulars		30.06.2025				
			Unaudited				
	Revenue from operations	270.77	270.68	265.03	541.45	421.15	1,007.3
2	Other income	4.17	0.94	0.52	5.11	1.85	2.9
	Total Income (1 + 2)	274.94	271.62	265.55	546.56	423.00	1,010.3
4	Expenses						
	Purchase of stock-in-trade	148.49	149.08	296.53	297.57	365.54	716.4
	Changes in inventories of stock-in-trade	33.50	6.69	-123.98	40.19	-87.87	-102.9
	Employee benefit expense	34.46	33.84	31.40	68.30	62.33	137.
- 1	Finance cost	0.16	0.60	0.72	0.76	1.15	2.8
	Depreciation and amortisation expense	2.15	2.15	2.24	4.30	4.44	8.5
	Other expense	48.72	43.61	44.00	92.33	89.45	208.
	Total expenses	267.47	235.97	250.91	503.44	435.05	970.
5	Profit/ (loss) before exceptional items and tax (3-4)	7.46	35.65	14.64	43.11	-12.05	39.
6	Less: Exceptional items	-	-	-	-	-	
7	Profit/ (loss) before tax (5 -6)	7.46	35.65	14.64	43.11	-12.05	39.
8	Tax expense						
	a) Current tax	3.30	10.32	-	13.62	-	12.
	b) Tax for the earlier year	-	-	-	-	-	
	c) Deferred tax	2.14	-0.71	-0.50	1.43	-0.92	-3.
		5.44	9.61	-0.50	15.05	-0.92	9.
	Profit/ (loss) for the period (7 - 8)	2.02	26.04	15.14	28.06	-11.13	30.
9	Other comprehensive income						
	- Items that will not be reclassified to						
	profit or loss (Net of tax)	-0.72	-0.71	0.10	-1.43	0.21	-2.
	- Items that will be reclassified to						
	profit or loss (Net of tax)	-	-	-	-	-	
10	Total comprehensive income for the period (9+10) (Profit/ loss + other comprehensive income)	1.31	25.33	15.24	26.64	-10.92	27.
11	Earnings per equity share (EPS) - Basic & Diluted *Not annualised	0.84	10.85	6.31	11.69	-4.64 *	12.

The results for the quarter and half year ended 30th September, 2025 are in compliance with IND-AS as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.

Segment information: The Company is engaged in trading of Electrical & Electronic Measuring Instruments only and therefore there are no reportable segments.

Provision including those for employee benefits and other provisions are made on estimated / proportionate basis and are subject to adjustment at the year end.

The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, to make them comparable.

Date: 12th November, 2025



For KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED Navin Chandmal Goliva

WholeTime Directo DIN:-00164681

FOR DCB Bank Limited

Authorized Officer

Scan this QR Code to access Financial Result

# सोलापूरातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी

निवडणक आयोगाने सर्व संबंधित नगरपालिकेचे राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापुर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एक नगरपंचायती यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुक विषयक कामकाज सुरळीतपणे पार पाडून निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कूम ार आशीर्वाद यांनी केले.

नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमाच्या आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद म ार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतल कूलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी निवासी नि-हाळी. अभिजीत उपजिल्हाधिकारी पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, जिल्हा सह

निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणुक अधिकारी दरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एका पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नियुक्त करण्यात आलेले सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची सविस्तर माहिती घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना, पत्र, हँडबुक याप्रमाणे दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व निर्भयपणे होतील जिल्ह्यातील नगरपरिषदा व यासाठी प्रयत्न करावेत. असेही त्यांनी सुचित केले आहे.सर्व नगरपरिषद् व नगरपंचायत क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार यांनी संयुक्तपणे बैठका घ्याव्यात. यांतर्गत काम करताना लोकसभा, विधानसभा निवडणुकी प्रमाणे

माहिती संकलित करावी. याम

ध्ये सर्व संबंधित अधिकारी

व यंत्रणांना जिल्हा निवडणूक

शेअर सर्टिफिकेट हरवले आहे

तमाम लोकांस कळविण्यात येते की, श्री. सुधीर यशवंत पोटले, राहणार १६५/५२०५, पहिलामाळा, बी-विंग, कन्नमवार नगर, विकोळी(पू), मुंबई -४००८३ यांचे शुक्लेंद्र को.ऑ.हो.सो.,१६५, तळमजला, कन्नमवार नगर, विकोळी(पू), मुंबई -४०००८३ येथील राहते घराचे शेअर्स सर्टिफिकेट क. ५३, (क.२६१ ते २६५) प्रत्येकी ५० रू किंमतीचे एकुण ५ शेअर्स कोटेतरी पडुन गहाळ झाले असुन त्याची तकार विकीळी पोलिस स्टेशनमध्ये कागदपत्र गहाळ मिसिंग रिज नं. ११०५/२०२५ दि. ११/११/२०२५ कडे दाखल केली आहे.

सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास वा कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास नमुद पत्त्यावर संपर्क करावा हि विनंती.

> श्री. सुधीर यशवंत पोटले, १६५/५२०५, पहिलामाळा, बी-विंग, कन्नमवार नगर, विकोळी(पू), मुंबई -४०००८३. मो. ७०३९६४३८१४

### जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.३२३/३२४, ३रा मजला, इमारत क्र.९, लक्ष्मी प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६४. **सीआयएन:** एल६७१९०एमएच२०००पीएलसी०३३१८० **ई-मेल**:jmdtele@gmail.com वेबसाईट:www.jmdlimited.com

30	सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षा	करिता अलेखा	गरिक्षित एकमेव	वित्तीय निष्कष	र्ाचा अहवाल (रु.लाखात)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले ६ महिने ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित
۹. ۲۰	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	38.99	89.२८	<b>६७.३</b> 0	२९२.३४
3.	साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	99.82	३६.०५	<b>३८.</b> ५४	94६.९४
8.	साधारण बाबपुर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	98.82	३६.०५	<b>३८.</b> ५४	908.34
ч.	साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष	94.39	28.69	२९.६२	932.20
ξ.	उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	94.39	२४.७१	२९.६२	932.८७
о. С.	(द.मु.१०/– प्रत्येकी) इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)	२८८५.८४०	२८८५.८४०	२८८५.८४० ९७८.६९	२८८५.८४० ९४९.०७०
C.	रू.१०/- प्रत्येकी (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	अ) मूळ ब) सौमिकृत	0.04 0.04	0.0g 0.0g	0.90 0.90	०.४६ ०.४६

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९,२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षांचे सविस्त मुन्यातील उतारा आहे. ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाः नंपूर्ण नमुना कंपनीच्या www.jmdlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

दिनांक: ११.११.२०२५ ठिकाण: मुंबई

दिनांकः ११.११.२०२५

ठिकाणः मुंबई



जेएमडी व्हेन्चर्स लिमिटेडकरि कैलाश प्रसाद पुरोहि व्यवस्थापकीय संचाल

## लिक्स मशिनरी अँण्ड कमशियल्स लिमिटेड

सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७० नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. द्र.:९१-२२-६९९६७९००, , कं.कोड:५०५३२० वेबसाईट:www.lynxmachinery.com, ई-मेल:cosec@lynxmachinery.com

	(₹	न.हजारात, ईपीए -	स व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०९.२५	३०.०९.२४	३१.०३.२५
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0	0	६४
एकूण	0	0	६४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	-3466	-2280	-9२६८६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक बाबनंतर)	-३५९९	-२२९७	-9२६८६
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	-३५९९	-२२९७	-9२६८६
करानंतर कालावधीकरिता सर्वकष उत्पन्नानंतर			
एकूण नफा/(तोटा) (करानंतर)	-३५९९	-२२९७	-9२६८६
भरणा केलेले समभाग भांडवल			
(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती शेअर)	90२५५	90244	90२५५
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित			
ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			-930६२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व)			
मूळ	(३.५१)	(२.२४)	(१३.६९)
सौमिकृत	(३.५१)	(२.२४)	(१३.६९)
*वार्षिकीकरण नाही			

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lynxmachinery.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीर प्रद्युम्न जजोदिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१३८१७५

ठिकाणः ठाणे

: आयुक्त योगेश डोके यांच्यासह कार्यालयाच्या वतीने आवश्यक येतील असेही आशीर्वाद यांनी त्या सूचना वेळोवेळी देण्यात सांगितले

### **Muthoot Mercantile Limited** Regd.Office: 'Muthoot Floors', Opp:W & C Hospital, Thycaud, Trivandrum, Kerala - 69501-

GOLD AUCTION NOTICE

Notice is hereby given for the information of all concerned that Gold ornaments pledged with the under mentioned branches of the company in different branches of MUMBAI &PUNE for the period which were overdue for redemption and have not been redeemed so far in spite of repeated notices, will be auctioned or 17.11.2025 at respective branches. Bidders/customers can participate for auction by remitting EMD. In case successful bidding does not take place on this date, pending packets will be auctioned through Online Auction Website - https://egold.auctiontiger.net post auction date. Contact details: ph: 9870426765

PLEDGE NOS: MUMBAI &PUNEBadlapur:-9029,9035,11074,11188,11195,11196,11197 11198,11203, 11226,11243, 11245, 11253,11269,11273,11284,11313,11322,11338,11339,11340, Bhandup:- 3075,3085,6001,6094, 6135,6139,6142,6190,6228,6229, 6233,6236, 6244,6248,6254, 6259. 6264. 6265. 6272. 6273. 6282.6283. 6285.6302.6307.6314.6316.6318.6325.6326 6337,6342, 6351,6363,6376,Panyel Old:-2590,Panyel New:-8528,8633,Virar-7542,8177,9957 10706, 10787,10868,10932,Ulhas Nagar:-4559, Kalyan East:-9254,9260,9277,9280,9296,9306 9326,9332,9343,9344,9362, 9390,9391, 9403, Ghansoli:-6624,7374,7698,7723,7734,7754 7768,7790,7797,Kharghar:-3070,5139,5147, Neral:- 14950,Nalasopara:-2900,2907,6154 6454.6499. 6856.6912. 6999.7018.7293 .10453.10477.10493.10495.10496.10504.10508 10509,10513,10516,10518,10519,10526,10536,10537,10541,10546,10547,10548,10549,10550,10551,10559,10563,10568,10569,10579,10581,10582,10583,10587,10588,10590,10600,10612 10613,10622,10625,10649,10650,10659,Ulwe:-7805,8081,8260,Badlapur West 6595,6606,6627,6633,Koperkhairane:-4416,4699,Bhiwandi:-4430,V asai:-4069,4456,6383,Ulha Nagar East:-5714, Kalamboli:-2443, Kalyan West:-2849, Dombivili East:-6800, 7038, 723 7504,7673,7727,7797,7813,7907,7931,7978,8035,8109,8130,8136,8139,8160,8169,8181,8196 8202,8220,8227,8228,8266,8269,8288,8305,8312,8313,8318, Nalasopara West:- 2339 3664.3936.4296. 4360.4478.4568.4569.4600.4613.4641.4646.4667.Khopoli 4461,4470,4516,4519,4532,4533,4546,4561,4563,4566,4569,4586,Bhayander East 4300,Shahpur:-4385,Airoli:-3254,3824,Vasai West :-1995,1996,2019,2021,2022,2032,2218,Neru West: -:2413,Dahanukar: Colony Kothrud:-3920,3956,3973,Bhosari:-2955,Boisar:-3030,3038 3060,3098, 3106,Mumbra:-5127,5697,5718,5820,5865,6006,6013,6074, 6130,6132 6156 6160 6200 6208 6209 6221 6229 6236 6238 6241 6251 6255 6256 6278 6288 6309 6314,6325,6334,6335,6336,6339,6346,6363,6368,63671,6373,6374,6390,6391,6392,6393,394,6396,6402,6417,6437,6453,6463,6464,6466,6468,6472,6483,6484,6497,Thane West: 2340,2350,2361,2364,2378,Dighi:-1387,2115,2145,2188,2191,2197,2199,2203,2204 2216,2218,2221,Kondhwa:-1945,1949,1962,1975,Chinchwad:-2459,2496,Talegaon:-2004, Place: Trivandrum, Date: 12.11.2025 for Muthoot Mercantile Limited, Chairman

🖀 VISAGAR

NOTICE

SHRI MADHUKAR DINKAR SATAM nember of the Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd having Address at Jay Shree Siddhivinayal (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd CHS Sambhaji Nagar, S.N. Road, Andher (East), Mumbai 400069 and holding flat tenement No. 118 in the building of the Society died on 16/05/2018 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society within a period of 15 days from publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, it the office of the society/ with the secreta of the society between 7 P.M. to 9 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai. Date:13/11/2025

For and on behalf of Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd Hon. Secretary

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८९५,

वेबसाईट: www.vpl.visagar.in, ई-मेल: contact@visagar.com, सीआयएन:L65990MH1983PLC030215

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l						(
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४	३१.०३.२०२५
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.89	90.८५	0	99.38	0	9.49
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२९.९९)	(५९.६२)	(89.८٩)	(८९.६१)	(८६.४८)	(१७८.१३)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२९.९९)	(५९.६२)	(४१.८१)	(८९.६१)	(८६.४८)	(१७८.१३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२९.९९)	(५९.६२)	(४१.८१)	(८९.६१)	(८६.४८)	(१६६.४०)
खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा)	0	0	0	0	0	0
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न	(२९.९९)	(५९.६२)	(89.८٩)	(८९.६१)	(८६.४८)	(१६६.४०)
भरणा केलेले समभाग भांडवल	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	_	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/-प्रत्येकी)(वार्षिकरकरण नाही)						
अ) खंडीत व अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता						
मूळ व सौमिकृत	(0.09)	(0.02)	(0.09)	(0.03)	(0.03)	(0.0६)
ब) अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता	1					
मूळ व सौमिकृत	(0.09)	(0.02)	(0.09)	(0.03)	(0.03)	(0.08)
क) खंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता			, ,	, ,	, ,	, ,
मूळ व सौमिकृत	(0.09)	(0.02)	(0.09)	(0.03)	(0.03)	(0.0%)



सही / अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचाल

### ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड

कार्यालय क जी१९१. तळमजला. रघलिला मेगा मॉल. पोयसर आगाराच्या मागे. कांदिवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६७ ई-मेल:transglobefoods@gmail.com, वेबसाईट:www.transglobefoods.com, सीआयएन:एल१५४००एमएच१९८६पीएलसी२५५८०७

	संपलेली तिमाही			संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	30.09.2028	३०.०९.२०२५	30.09.7078	३१.०३.२०२५
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.24	-	-	0.24	-	१८.२०
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(४.९६)	(५.२३)	(১৬.১)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
करपूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(४.९६)	(4.23)	(४.७८)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(४.९६)	(4.23)	(४.७८)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)						
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.९६)	(4.23)	(४.७८)	(१०.२०)	(९.१२)	(३.१९)
समभाग भांडवल	४२.१३	४२.१३	४२.१३	४२.१३	४२.१३	४२.१३
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील						
वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	(30.06)
उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
१. मूळ	(३.४२)	(३.६१)	(3.30)	(७.0४)	(६.३0)	(2.20)
२. सौमिकृत	(3.87)	(३.६१)	(3.30)	(७.०४)	(6.30)	(2.20)
	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावनंतर#) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता अणि इतर सर्वकष उत्पन्न (कानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न राखीव पुनर्मूत्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखाधरिशित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यवलनाकरिता) १. मृळ	तपशील  व्याग्यासिक्षत  कार्यचलनातून एकूण उत्पन्न कार्यचयीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व#) करपूर्व कार्याचयीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व#) करानंतर कार्याचयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्याचयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्याचयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्याचयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्याचयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कार्याचयीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्याचया) स्वाग्याच्याचिकत त्राचीव वार्य्यून) माणील वर्षाच्या रुखापरिसित तार्यचंद प्रकात दित्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ (३.४२)	तपशील  तपशील  30.0९.२०२५ ३०.०६.२०२५ अलेखापिक्षित अतेखापिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न कारावचीकरिता निव्वळ नफा/(तीटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व#) करपूर्व कारावचीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व#) करपूर्व कारावचीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व#) करानंतर कारावचीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर#) कारावचीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावचीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावचीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावचीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कारावचीकरिता प्रकृत निव्यः) सममाग मांडवल प्रवांच्या लेखापरिक्षित ताळेवंद पत्रकात दिल्याप्रमाण उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ (३.४२) (३.६१)	तपशील    30.09.२0२५   30.09.२0२५   30.09.२0२५   30.09.२0२५   अलेखापरिक्षित   अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व#   (४.९६) (५.२३) (४.७८)   अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व#   (४.९६) (५.२३) (४.७८)   अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावनंतर#   (४.९६) (५.२३) (४.७८)   अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बावनंतर#   (४.९६) (५.२३) (४.७८)   अलाखायिकरिता एकूण सर्वकष उत्पत्र (कालावयिकरिता एकूण सर्वकष उत्पत्र (कालावयिकरिता एकूण सर्वकष उत्पत्र (कालावयिकरिता एकूण सर्वकष उत्पत्र (कालावयिकरिता प्रकृण सर्वकष उत्पत्र (कालावयिकरिता एकूण सर्वकष उत्पत्र (कारानंतर))   (४.९६) (५.२३) (४.७८)   समागा मांडवल   ४२.१३	तपशील    30.09.२०२५   30.09.२०२५   30.09.२०२४   30.09.२०२०२४   30.09.2०२४   30.09.	तपशील

उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि सूचिबध्द संस्थेच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.transglobefoods.com वेबसाईटक उपलब्ध आहे.



ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड प्रभाकरभाई रमेशभाई खक्क व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: ११.११.२०२५

advanced enzymes

ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीस लिमिटेड

नोंद. कार्या. व कॉपॉरेट कार्या.: सन मॅग्नेटिका, ५वा मजला, एलआयसी सर्विस रोडजवळ, लुईसवाडी, ठाणे–४००६०४, महाराष्ट्र, भारत. दूरः+९१-२२-४१७०३२२०, फॅक्सः+९१-२२-२५८३५१५९, वेबसाईटःwww.advancedenzymes.com ई-मेल:sanjay@advancedenzymes.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.दशलक्षात, उत्पन्न प्रतिमाग व्यति संपलेली तिमाडी संपलेली सहामाडी संपलेले							
		संपलेली तिमाही			संपलेली सहामाही		
तपशील	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२५ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9८४५.२८	9८५९.98	१४६०.९५	३७०४.४२	३००६.१९	६३६९.१०	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	५९५.४१	488.00	४२२.०९	9988.89	९०८.८२	9८७३.६४	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	484.89	488.00	४२२.०९	9988.89	९०८.८२	9८७३.६४	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	880.33	808.80	333.93	८५१.७३	६८३.६९	9338.08	
कालावधीकरित एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष							
उत्पन्न (करानंतर))	७५९.४०	४४२.११	३८२.९४	9२०१.५१	७३४.५६	१५२७.९६	
समभाग भांडवल	२२३.७६	२२३.७६	२२३.७६	२२३.७६	२२३.६५	२२३.७६	
मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार							
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून राखीव						938८8.८७	
उत्पन्न प्रतिभाग रु.२/ – प्रती (वार्षिकीकरण नाही)							
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)							
अ. मूळ	3.60	3.40	२.९४	0.88	4.88	99.02	
ब. सौमिकृत	3.60	3.40	2.93	0.83	4.86	99.09	

वरील लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळा

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३

सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.advancedenzymes.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

महत्वाची एकमेव वित्तीय निष्कर्ष माहिती खालीलप्रमाप संपलेली तिमाही संपलेली सहामाही संपलेले वर्ष 30.09.24 ३०.०६.२५ | ३०.०९.२४ 39.03.24 कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपुर्व नफा 9204.20 ८१३.९६ 923.29 9990.94 288.00

दिनांकः १२ नोव्हेंबर २०२५



मंडळाच्या आदेशान्वये पूर्णवेळ संचालव डीआयएन:००१४८२९४



#### जाहीर सूचना

वेरजी नानजी संधा हे खोली क्र.सी-११, क्षेत्रफळ ३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र**.** गोराई (१) श्रेयस कोहौसोलि लॉट क्र.५१, रोड क्र.आरएससी-१८, गोराई-१, बोरिवर पश्चिम), मंबई-४०००९१ (यापढे **सदर मालमत्ता** म्हण . संदर्भ) येथे असलेल्या जागेच्या बाबतीत पूर्णपणे जप्त, . गल्या मालकीचे आणि कायदेशीर मालक म्हणून पुरेसे गत्र आहेत.

माझ्या अशिलाने ही मालमत्ता पर्वीचे मालक श्रीमर्त गीता अनिल बिंगी, श्री. अनिल कृष्णराव बिंगी यांची **गत्नी** यांच्याकडून दिनांक १९ जुलै, २०१० रोजीच्य ांटणीकत करारनामानसार खरेटी केली आहे. ज्या न्तऐवज क्र.बीडीआर२-६७७१-२०१०, दिनांक 0.0७.२0१0. नोंदणी पावती क्र.६७८२. संयक्त उप बंधकांचे कार्यालय, बोरिवली-१, एम.एस.डी. यांच्य उपरोक्त श्रीमती संगीता अनिल बिंगी यांनी ही माल

यांचे मयत पती **श्री. अनिल कृष्णराव बिंगी** यांच्याकडु नळवली होती, ज्यांचे दिनांक २० एप्रिल, २००९ रोज ाध्य प्रदेश येथे निधन झाले होते आणि त्यांच्या पर . श्रीमती संगीता अनिल बिंगी (विधवा पत्नी), २. कुमार्र ाधिका अनिल बिंगी (मुलगी) आणि ३. श्री. तन्मय अनिल बिंगी (मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार तिनिधी आहेत. आणि ज्याप्रमाणे **श्री. राधिका अनि** <mark>बिंगी-मुलगी व श्री. तन्मय अनिल बिंगी-मुलगा</mark> यांन यांची आई **श्रीमती संगीता अनिल बिंगी** यांच्या नारं देनांक २७.०९.२०१० रोजी संयुक्तपणे सदर मालमत्ता माई मशील **श्री. विरजी नानजी संधा** यांना विक्री करण्याकरि गंची संमती आणि ना-हरकत प्रतिज्ञापत्र दिले होते.

आणि ज्याअर्थी दिनांक २७.०९.२०९० रोजीचे वरी नंमती सह ना-हरकत प्रतिज्ञापत्र हरवले /गहाळ झाले आहे आणि योग्य ती तपासणी केल्यानंतरही ते सापडत नाही ग्रामुळे माझ्या अशिलाने दिनांक ११.११.२०२५ रोजी मुंबई पोलिस, बोरिवली पोलिस ठाणेमध्ये लापता तक्रार क्र.१४९०३०-२०२५ अंतर्गत ऑनलाइन तक्रार दाखर

आणि आता श्री. विरजी नानजी संधा हे एकमेव प ालक असल्याने वरील मालमत्ता इच्छुक खरेदीदार विक्री करण्यास इच्छुक आहेत.

सदर मालमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भाग रसा, ताबा, विक्री, भाडेपट्टा, गहाणखत, शुल्क, बक्षीस टस्ट. लीन किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताह रावा असलेल्या सर्व व्यक्ती, बँका, वित्तीय संस्था, किंवा न्य उपरोक्त दिनांक २७ ०९ २०१० रोजीचे प्रत्य संप्रती स ग-हरकत प्रतिज्ञापत्र आढळले तर, त्यांनी या तारखेपास् राज्यासह ते लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा असे गहीत परले जाईल की, कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा दावे, जर असतील तर, ते माफ केले जातील असे मानले

आज दिनांकीत १३ नोव्हेंबर, २०२५ सही/-ॲड. मेहुल एस. ठक्कर मुंबई उच्च न्यायालय

कार्यालय पत्ता: दकान क्र.५, बंगला प्लॉट क्र.३०३ २३१, क्लस्टर प्लॉट क्र.५३२ समोर, ऑक्सफर्ड शाळेजवळ, सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७

### PUBLIC NOTICE

Housing Society Limited having its address at Rose and Jasmine Building Fellowship Apartments CHSL, Pestom Sagar, Road No.4, Chembur,

nave in their possession a photocopy ( the registered Indenture dated 15th September, 1972 bearing registrati no. 5054 of 1972 and a photocopy of the registered Indenture dated 31st July

1972, both within the Registration Sub-District and District of Mumbai City and Mumbai Suburban, 'M' Ward (said registered Indentures), by which one Mr. Nanalal Juthabhai Vyas had transferred, sold and conveyed unto the said Society, all that piece and parcel of Plot No. 15 and Plot No. 16, and CTS Nos. 600 and 601 situate lying and bei

at in the Registration District and Sub-District of Bombay City and Bomba 2917.01 Sq.mtrs. as per Conveyance Deed - 2986.41 Sq. mtrs. or thereabout as more particularly mentioned in the

Society while in their exclusive custody Inspite of due diligence the registered Indentures could not be found

in the form of any right, title and interest n the said Property or any part thereof b way of mortgage by deposit of origina title deeds, mortgage, charge, lien, sale assignment, transfer of development rights, development agreement / joint development agreement / joint venture gift, lease, leave & license, inheritance exchange, trust, possession, adverse possession, easement, maintenance attachment, injunction by any Court Tribunal or any other Quasi- Judicial

Authority, lis pendens or otherwise wsoever made/ done by any person public at large is unacceptable.

the said Society and/or any of its

accountable, answerable to any such erson, whether directly and / or indirectly

> On or towards East by : Rekha Renu Apartment On or towards West by : Paman Apartment On or towards North by

Hon.Secretary / Hon.Chairman For Fellowship Apartments CHSL, Rose and Jasmine Building Fellowship Apartments CHSL Pestom Sagar, Road No.4, Chembur,

१४ (चौदा) दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्य

### NOTICE is hereby given to public at large

by Fellowship Apartments Co-Operative Mumbai- 400089 (said Society)

1972 bearing registration no. 4270 of

Suburban admeasuring an area of about and under Ward No. "M-West" respectively said registered Indentures. lowever, the original registered Indenture

nenforceable, invalid, illegal, infructuou null & void and void ab initio and the said Society and/ or Managing Committee of

nember/s shall not be responsible, liable

in any capacity or in any manner vhatsoever in nature, which please note any person, having the rightful / wrongfu possession / custody of the original registered Indentures shall forthwith handover the same at the address

#### SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of land together with Buildings Rose and Jasmine, Fellowship Apartments CHSL Pestom Sagar, Road No.4, Chembur Mumbai- 400089, who are claiming to be the Lessee **('said Lessee')**, in respe of all that piece and parcel of plot of land marked as B-I on the Property Card, pearing Plot No. 15 and 16 and CTS No 600 and 601 situate lying and being at in the Registration District and Sub-Distric of Bombay City and Bombay Suburba admeasuring an area of about 2917.01 Sq. mtrs. as per Conveyance Deed-2986.41 Sq. mtrs. or thereabouts and inder Ward No. "M-West" and bounder as follows

Shinde Building / 60 Ft Road (Rd. No.4 On or towards South by : Satyavati Sadan

#### पीएस आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड सर्विसेस लिमिटेड **ांदणीकृत कार्यालय:** ३०८, बी२बी अगरवाल सेन्टर, मालाड इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, कांचपाडा, मुंबई–४०००६४

सीआयएन: एल७२९००एमएव१९८२पीएलसी०२७१४६ ई-मेल:psitinfra@gmail.com, वेबसाईट:www.psitinfrastructure.co.in

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

Ь					( ,
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२५ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले ६ महिने ३०.०९.२३५ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिक्षित
٩. ٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(0.09)	-	<b>६</b> ४.३२	9७.0४
з.	साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(२५.७०)	(७.७५)	(१२०.०१)	(५७.६२)
8.	साधारण बाबपुर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	(२५.७०)	(७.७५)	(920.09)	(५७.६५)
ч.	साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष	8.49	(७.७५)	(८९.८०)	(४३.१४)
ξ.	उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	8.49	(७.७५)	(८९.८०)	(83.98)
о. С.	(द.मु. १०/ – प्रत्येकी) इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) रू. १०/ – प्रत्येकी (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	५३७६.००	५३७६.००	५३७६.०० (२०८०.४४)	५३७६.०० (१९९०.६४)
	अ) मूळ	0.09	(0.09)	(0.90)	(0.0८)
	ब) सौमिकृत	0.09	(0.09)	(0.90)	(0.0८)
टिप	• सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲपड डिस्क्लोजर रि	कायरमेंटस ) रेग	ग्रेगन २०१५ व	च्या नियम ३३	अन्वये स्टॉक

क्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर न्यातील उतारा आहे. ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन पनीच्या www.psitinfrastructure.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य

दिनांक: ११.११.२०२५

Dilip Sadanand Patil



पीएस आयटी इन्फ्रास्टक्चर ॲण्ड सर्विसेस लिमिटेडकरि कवरलाल के. ओझ

व्यवस्थापकीय संचालव

जाहीर नोटीस

वसई येथील मा. जी. जे. श्रीसुंदर, दिवाणी न्यायाधिश व स्तर, वसई हयांच्या न्यायालयात ने.ता. १९/१२/२०२५ चौकशी अ.क्र. १६७/२०२५

नि.क्र. ०५ Add: D 504, Sethia Green View, Motilal Nagar No. 2 Ianthan Hotel Lane, Goregaon (West), Mumbai - 400104 .... Applicant

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १०/१०/२०२५ रोजी हया Late Satish Sadanand Pati हतांक २९/०९/२०२२ रोजी मयत याले असन त्यांच्या मालमनेसंबंधी वारम टाखला (हेअरशिप प्रमाणपत्र

मेळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १६७/२०२५ दाखल केला आहे.		
SCHEDULE OF THE PROPERTY		
Sr.No.	Property Details	Valuation
1.	Flat No. F 305, admeasuring 348 sq.ft. of carpet area	Rs. 11,00,000/-
	on 3rd Floor of Pearl Apartment situated near Baba	(Rupees Eleven
	Ground, Virar (West), Vasai Virar City,	Lakhs Only

Vasai Palghar - 401303 ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात **चौ.अर्ज क्रमांक १६७/२०२५** दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हय यायालयात दिनांक १९/ १२/ २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहिर नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरह वारस दाखल देण्याबाबत ज गेणत्याही इसमांची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात

येईल हयाची कपया नोंद घेण्यात यावी. भाज दिनांक **२७/ १०/ २०२५** रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.



अधिक्षक दिवाणी न्यायालय व स्तर वसई

## AUTHUM

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पाइँट, मुंबई-४०००२१. संपर्क कार्यालय: ११वा मजला, दी रुबी, नॉर्थ-वेस्ट विंग, सेनापती बापट रोड, दादर पश्चिम,

म्बई-४०००२८. वेबसाईट:www.authum.com, ई-मेल:<u>secretarial@authum.com,</u> दुर.क्र.ः(०२२) ६७४७२११७

टपाल मतदान सूचना व ई-वोटिंगची माहिती सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीने ९०.११.२०२५ रोजी टपाल मतदान सूचना (सूचना) दिनांक १२.११.२०२५, सर्व सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे, ज्यांचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ नाभार्थीच्या यादीमध्ये आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून शुक्रवार ०७.११.२०२५ रोजी प्राप्त

गलेले मालक (पात्र सदस्य) आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे उपलब्ध होते. रूचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर (www.authum.com), बीएसई लिमिटेड www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.nseindia.com) आणि . हंपनीला रिमोट ई-व्होटिंग सेवा प्रदान करणारया एजन्सीची वेबसाइट उदा. सीडीएसएल (www.evotingindia.com) च्या संबंधित विभागावर देखील उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना

. सूचना प्राप्त होत नाही ते उपरोक्त वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात.

कंपनी तिच्या पात्र सदस्यांना, कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ आणि ११० (कोणत्याही वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) आणि इतर लागू तरतुदींनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (अधिनियम) (कोणत्यार्ह वैधानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहवाचिता, सहकार मंत्रालय, भारत शासनद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजीचे , सामान्य परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ , सामान्य परिपत्रक क्र.0९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ , सामान्य परिपत्रक क्र.0९/२०२४ दिनांक १ सप्टेंबर, २०२४ आणि सामान्य परिपत्रक क्र.०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ (एमसीए परिपत्रके) तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे नियम ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि इतर कोणतेही लागू कायदा, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम (कोणत्यार्ह धानिक फेरफारसह किंवा त्यामध्ये सध्या अमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) नुसार १०.९१.२०२५ रोजीचे सूचनेत नमुदप्रमाणे ठरावावर विहित मान्यता देण्यासाठी विद्युत स्वरुपाने (ई-व्होटिंग) तसेच

रिमोटने मतदानाची सूचना कंपनीकडून दिली जाईल. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम २०२५ ला मान्यता. योजना २०२५ अंतर्गत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेडच्या उपकंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी स्टॉक पर्याय देण्यासाठी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कर्मचारी स्टॉक पर्याय योजना २०२५ (योजना २०२५) ला मान्यता

एमसीए परिपत्रकानुसार, पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस लिफाफ्यासह नोटिसच्या प्रत्यक्ष प्रत

कोणत्याही सदस्याला पाठविल्या गेल्या नाहीत. त्यानुसार, मतदानास पात्र असलेल्या सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संप्रेषण म्हणजे पोस्टल बॅलेट फॉर्म सबमिट करण्याऐवजी त्यांची मते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊन केवळ ई-व्होटिंगपुरता मर्यादित आहे. शुक्रवार ०७.११.२०२५ (कट-ऑफ तारीख) पर्यंत कंपनीचे इक्रिटी शेअर्स धारण करणारे सदस्य

. केवळ नोटीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या ठरावाच्या संदर्भात ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा हक्कदार

असतील. कट–ऑफ तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली

ई-व्होटिंगसाठी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनती करू शकतात. ई-व्होटिंग सुविधेमध्ये प्रवेश <del>ह</del>रण्यासाठी सदस्यांनी त्यांच्या डीमॅट खात्यात त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी योग्यरित्य

अपडेट करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, कंपनी किंवा आरटीए ई-मेल आयडीचे तपशील प्राप्त

ग्नाल्यापासून ४८ तासांच्या आत सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत शेअर करेल.

मतदानाची पद्भत: (१) डीमॅट मोडमध्ये कंपनीचे इक्किटी शेअर्स धारण करणारे वैयक्तिक भागधारक, (२ डीमॅट मोडमध्ये कंपनीचे इक्किटी शेअर्स धारण करणाऱ्या व्यक्तींशिवाय इतर भागधारक आणि (३ भागधारक ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, ते नोटीस टू द नोटिसमध्ये स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आहेत त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो आणि ज्या व्यक्ती त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड विसरल्या आहेत, ते ते मिळवू शकतात/उत्पन्न करू शकतात.

ई-मतदान कालावधी **गुरुवार,१३.११.२०२५ (स.०९.००वा. भाप्रवे)** रोजी सुरू होईल आणि शुक्रवार ,१२.१२.२०२५ (सायं.०५.००वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. या कालावधीत, कंपनीचे पात्र सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे ई-वोटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावधी संपल्यानंतर ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल.

नएसडीएल वेबसाइटवर कोणत्याही तांत्रिक सीडीएसएल वेबसाइटवर कोणत्याही तांत्रिक :येच्या बाबतीत संपर्क तपशील समस्येच्या बाबतीत संपर्क तपशील लॉगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामन लॉगिन करताना कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामन रणाऱ्या सदस्यांना evoting@nsdl.co.in वर विनंती करणारे सदस्य helpdesk.evoting@cdslindia.com पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात वर विनंती पाठवुन सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साध टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ वर कॉल करु शकतात. ०२२- २४९९ ७००० वर कॉल करू शकतात

कंपनीच्या संचालक मंडळाने केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पोस्टल मतपत्रिका आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून भागीदार **मयंक अरोरा** आणि कंपनी, कंपनी सचिव श्री. मयंक अरोरा (सदस्यत्व क्र.एफ१०३७८) यांची नियुक्ती केली आहे.

टाकलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, छाननीकर्ता त्यांचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंव त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीला सादर करेल. ई-मतदानाचे निकाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत के लेल्या व्यक्तीद्वारे मंगळवार, १६.११.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी (www.authum.com) आणि सीडीएसएल (www. evotingindia.com) आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात देखील प्रदर्शित केले. एकाच वेळी बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.nseindia.com) यांना त्यांच्या वेबसाइटवर ठेवण्यासाठी पाठवले जाईल. ठराव, मंजूर झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजे शुक्रवार ,१२.१२.२०२५ रोजी रीतसर पारित केले गेले असे मानले जाईल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी **श्री. राकेश दळवी,** वरि व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्र.१८०० २१ ०९९११ वर कॉल करा.

दिनांक: १२.११.२०२५

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता

दिपयंती जैस्वार कंपनी सचिव व सक्षम अधिकारी